

Date: 8th September, 2025

To BSE Limited Corporate Relationship Department P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

Scrip Code: BSE-542670

Sub: Newspaper clipping- Information regarding 16th Annual General Meeting to be held through Video Conference (VC)/ Other Audio Visual Means (OAVM).

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III Part A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies issued for attention of the shareholders in respect of information regarding 16<sup>th</sup> Annual General Meeting to be held on Saturday, 27<sup>th</sup> September, 2025 at 01:30 P.M through VC/OAVM in compliance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India in this regard, published in the following newspapers dated 06<sup>th</sup> September, 2025:

- 1. Free Press English
- 2. Navshakti Marathi

The Copy of the same enclosed for reference and advertisement copies are also being made available in the Company's website, at <a href="https://www.artemiselectricals.com">www.artemiselectricals.com</a>.

This is for your information and records.

Thanks & Regards,
For Artemis Electricals and Projects Limited

Shivkumar Chhangur Singh Whole time Director and Chief financial officer DIN: 07203370

Encl: as above

#### ARTEMIS ELECTRICALS AND PROJECTS LIMITED

CIN: L51505MH2009PLC196683

Registered Office: Artemis Complex, Galano.105&108, National Express Highway, Vasai (East)

Thane

MH 401208

Email: <a href="mailto:contact@artemiselectricals.com">contact@artemiselectricals.com</a> Phone: 26530164/9869145127

Web site: www.artemiselectricals.com

प्रपत्र क्र. ३ [नियम-१३(१)(ए) पहा)] कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी १) २रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, मुंबई-४००००५ (५वा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१)

खटला क्र.: ओए/१५२/२०२५

०६.०८.२०२५ रोजी सूचीबद्ध केला होता.

कर्ज वसूली न्यायाधिकरण(कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम(४) अंतर्गत समन्स.

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

विरुद्ध सुनील सुखदेव गुंजाळ

प्रति, (१) सुनील सुखदेव गुंजाळ डि/डब्ल्यु/एस/ओ - सुनील सुखदेव गुंजाळ, १३९२ जी, ग्लोबल कॉम्प्लेक्स, माणकोली रोड, भिवंडी, वलपाडा, रहानल, ठाणे ४२१३०२, महाराष्ट्र, भारत.

समन्स

ज्याअर्थी, वरील नमूद ओए/१५२/२०२५ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिकाऱ्यांसमो

ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २०,७७,१२०.९६/- च्या कर्जाच्या वसलीसाठी तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९ (४) अंतर्गत सदर अर्जावर (जीए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:-

- (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजूरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी:
- (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे :
- (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाल मज्जाव करण्यात आला आहे.
- तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.
- (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे

तुम्हाला <mark>२४.१०.२०२५ <mark>रोजी ूदु. १२.१५ वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत</mark> . अर्जदारांना सादर करण्याचे व **प्रबंधकां ॥ समोर** हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

ForPaperBookfollowthefollowingUrl:https://cis.drt.gov.in/drtlive/paperbook .php?ri=2025124150812

माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या दिनांक: २८.०८.२०२५ रोजी दिले.

समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षरी सही/-

टिप: प्रयोज्य नसेल ते वगळावे



मुंबई डी.आर.टी-।, मुंबई

प्रंबधक

**Jetking**<sup>®</sup>

जेटकींग इन्फोट्ने लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर (सीआयएन): एल७२१००एमएच१९८३पीएलसी१२७१३३ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र. ५०३, ५वा मजला, अमोर कमर्शियअल प्रिमायसेस को-ऑप. सोसा. लि., २रा आणि ४था रोडचे जंक्शन, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२. टेली.: +९८२०००९१६५

वेबसाईट : www.jetking.com, ई-मेल : investors@jetking.com व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित करावयाच्या ४१व्या (एकेचाळीसाव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-व्होटींगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येते की, जेटकींग इन्फोट्रेन लिमिटेड ("कंपनी") च्या भागधारकांची ४१वी (एकेचाळीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') सोमवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्स ("व्हिसी")/अदर ऑडि व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") मार्फत, भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिसी/ओएव्हीएममार्फत एजीएम आयोजित करण्यास परवानगी देणाऱ्या ह्या संदर्भात जारी केलेल्या निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') जारी केलेल्या ०८ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र १४/२०२० व ह्याबाबत जारी केलेली नंतरची सर्क्युलर्स अलिकडचे २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ (एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') सेबीने जारी केलेली ०५ जानेवारी, २०२३ दिनांकित सेबी सर्क्युलर्स क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि ०७ ऑक्टोबर, २०२३ दिनांकित सेबी सर्क्युलर्स क्र सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (''सेबी सर्क्युलस'' सहवाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनात एजीएमच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता होणार आहे

उपरोक्त सर्क्युलर्सच्या अनुपालनात, ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्/आरटीए कडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या लेखापरिक्षित वित्तीय विवरणे (अलिप्त आणि एकत्रित) यासह वार्षिक अहवालासहीत एजीएमची सूचना पाठवली आहे. एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स च्या अनुषंगाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या ४१व्या वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता नाही. कंपनीने तीच तिची वेबसाईट www.jetking.com अपलोड देखील केली आहे. एजीएमची सूचना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (''एनएसडीएल'' ची वेबसाईट https://evoting.nsdl.com वर आणि कंपनीचे शेअर्स ज्यावर सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहेत

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारेच वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना एजीएमच्या सचनेत दिल्या आहेत आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्तीच्या उद्देशाने **व्हीसी/ओएव्हीएमद्वारे** उपस्थित राहणारे आणि सहभागी होणारे भागधारक मोजले जातील. ई-मेल ॲड्रेसेस नोंदवण्याची / अद्ययावत करण्याची पद्धत :

व्हीसी/ओएव्हीएम दारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग:

ज्या भागधारकांनी अजुनपर्यंत त्यांचे ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत त्यांनी कृपया खालील

**१. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारे भागधारक** : अशा भागधारकांनी कृपया भागधारकांचे नाव आणि पत्ता नमूद केलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची एक प्रत, भाग प्रमाणपत्राची एक स्कॅन्ड प्रत (पुढची आणि मागची), पॅन कार्ड ची एक स्व-साक्षांकित प्रत आणि भागधारकांच्या पत्त्याच्या समर्थनार्थ कोणत्याही दस्तावेजाची (उदा : डायव्हींग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) ची एक स्व-साक्षांकित प्रत यासहीत कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट म्हणजेच एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रा. लि. यांची वेबसाईट (https://www.linkintime.co.in) येथे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवावेत.

२. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे भागधारक : अशा भागधारकांनी कृपया त्यांचे ई-मेल आयडी संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे नोंदवावेत.

कोणत्याही चौकशा किंवा ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यातील समस्यांच्या बाबतीत भागधारक investors@ietking.com किंवा rnt.helpdesk@li.mpms.mufg.com वर लिहावे. रिमोट ई-व्होटींग आणि एजीएममध्ये ई-व्होटींग:

भागधारकांना कळविण्यात येते की. अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४४ आणि ''सर्वसाधारण सभावरील'' सुधारित सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड-२ (एसएस-२) च्या अनुपालनांत कंपनी तिच्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरांवावर त्यांची मते देण्यासाठी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवत आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची (''ई-व्होटींग'') सुविधा पुरवत आहे. रिमोट ई-व्होटींगचा कालावधी, शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे) सुरू होईल आणि रविवार, २८ सप्टेंबर, २०२५ रोजी (सं. ०५.०० वा. भाप्रवे) संपेल. ह्या कालावधी मध्ये, **सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५** ह्या कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे कंपनीचे भागधारक, एनएसडीएलच्या इलेक्टॉनिक व्होटींग सिस्टीममार्फत एजीएमच्या सचनेत मांडलेल्या विषय सूचीवर रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते देऊ शकतात. भागधारकांचे मतदान अधिकार सदर कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या भाग धारणाच्या प्रमाणात असतील. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएलकड्न रिमोट ई-व्होटींग मॉड्यल निष्क्रिय केलं जाईल आणि भागधारकांना सदर तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देण्याची अनुमती नसेल. भागधारकाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, भागधारकाला त्यानंतर ते बदलण्याची अनुमती दिली जाणार नाही. फक्त तेच भागधारक, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये हजर असतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींगमार्फत ठरावांवर त्यांचे मत दिलेले नाही आणि त्यांना तसे करण्यास अन्य प्रकारे प्रतिबंधित केलेले नसेल तेच एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीममार्फत मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने मतदान केले आहे ते एजीएमला हजर राहण्यास पात्र असतील परंत एजीएममध्ये मत देण्यास पात्र नसतील. केवळ कट-ऑफ डेट रोजीस ज्यांचे नाव सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवलेले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास किंवा एजीएममध्ये ई-व्होटींग करण्यास हक्कदार असेल. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्या भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींग सिस्टीम्सची पध्दत एजीएमच्या सूचनेत तपशिलवार दिलेली आहे. हे तपशील कंपनीची वेबसाईट www.jetking.com वर देखील उपलब्ध करून दिले जातील. कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर शेअर्स संपादित करून कंपनीची एक सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती evoting@nsdl.com येथे एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळव शकते. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटींग साठी आधीच एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर तो/ती मत देण्यासाठी त्याचा/तिचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत त्या भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटींग/ई-व्होटींगची पध्दत एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

एजीएमला हजर राहण्याच्या आणि रिमोट ई-व्होटींग व एजीएममध्ये ई-व्होटींग सिस्टीम वरून ई-व्होटींगच्या संबंधातील सर्व तक्रारी श्री. रिम्पा बाग, असिस्टंट मॅनेजर, एनएसडीएल, ट्रेड वर्ड 'ए' वींग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३, महाराष्ट्र, भारत यांना उद्देशून evoting@nsdl.com वर एक ईमेल पाठवून किंवा टोल फ्री क्र. ०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० वर कॉल करून कराव्यात.

दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२५

ठिकाण : मुंबई

जेटकिंग इन्फोटेन लिमिटेड साठी

सही/-दीपेश शाह कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२५

ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड सीआयएन: यु६५९९९एमएच२००२पीएलसी९३४८८४ www.arcil.co.in नोंदणीकृत कार्यालय: दि रुबी, १० वा मजला, २९ सेनापती बापट मार्ग, दादर म), मुंबई - ४०००२८. दूरध्वनी: +९१ २२६६५८१३०० www.arcil.c

२३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, दुरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान संदर्भातील माहिती व पुस्तक बंद

१. सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड (''कंपनी'') ची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम') सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दु. ४.०० वा. व्हिडिओ कॉन्फरिसिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिरयुअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याच्या स्वानेत नमुद्द केल्याप्रमाणे व्यवसाय करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई- ४०० ०२८, महाराष्ट्र मानले जाईल. २. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत जार केलेल्या नियमांनुसार, १९ सप्टेंबर २०२४ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीएं') जारी केलेल्या सामान्य गरिपत्रकासह वाचली जाईल, या संदर्भात पूर्वी जारी केलेल्या परिपत्रकांसह वाचली जाईल (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रके'' म्हणून संदर्भित). एजीएम मध्ये सहभागी होण्याच्या सूचना सदस्यांना ई-मतदान आणि एजीएम साठी रेशिष्ट सूचनांमध्ये दिल्या आहेत.

 कंपनीने वरील परिपत्रकांचे पालन करून, ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी सहभागी / एमयुएफर्ज . कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांनाच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचा २३ वा वार्षिक अहवाल पाठवला आहे.

४. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २ नुसार, कंपनी आपल्या सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डियांब्रिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्मचा वापर करून एजीएम च्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान न्रण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यास आनंदित आहे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान . हे होले नाही त्यांच्यासाठी एजीएमच्या दिवशी सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिल्ल जाईल. मंडळाने सुश्री प्रीती ए. मुफ्कोथ खन्ना (सदस्यता क्र. ७६८३), भागीदार, मे. खन्ना अण्ड कं. यांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनी सचिवांना छाननीकार म्हणून नियुक्त करेल आणि एकत्रित छाननीकाराचा अहवाल वैधानिक वेळेनुसार घोषित केला जाईल आणि तो कंपनीच्या वेबसाइटव म्हणजेच www.arcil.co.in वर तसेच www.evotinq.nsdl.com च्या वेबसाइटवर देखील पोस्ट केला जाईल.

- सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजीच्या कट-ऑफ तारखेला प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात शेअर धारण करणारे सदस्य अशा रिमोट ई-व्होटिंगद्वारे सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात.
- सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी शेअर्स धारण केत्यानंतर शेअर्स खरेदी करून कंपनीचा सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती evoting@nsdl.com वर ईमेल पाठवून त्याचा/तिचा फोलिओ नंबर डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक देऊन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तुम्ही आधीच ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलमध्ये नोंदणीकृत असाल त तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे मतदान करू शकता.
- रिमोट ई-व्होटिंग कालावधी गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ०९.०० वा. सुरू होईल आणि रविवार, २८ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करेल

न्य नरस्याः रिमोट ई-व्होटिंगला दिलेल्या तारखेनंतर परवानगी दिली जाणार नाही.

- इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही, ते सभेत त्यांचा अधिकार वापरू शकतील.
- . सभेपूर्वी रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील व्हीसी/ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह् शकतात, परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.
- ज्या व्यक्तीचे नाव केवळ कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे राखलेल्या लाभार्थ मालकाच्या नोंद्रणीमध्ये नोंदवले गेले आहे त्यांना सभेत रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदानाची सविधा मिळण्यास
- महम्यांनी नोंट घ्यावी की २३ व्या वार्षिक मर्वमाधारण मधेची मचना आणि २०२४-२०२५ आर्थिक वर्षाच वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.arcil.co.in वर तसेच www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.
- **आय.** ई–व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारी असल्यास सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोर विभागात उपलब्ध असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (''एफक्यूज'') आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकतात किंवा ०२२१८८६७०० वर कॉल करू शकतात किंवा evoling@nsdl.com वर वरिष्ठ व्यवस्थापक श्री. सागर एस. गुधाते यांना विनंती पाठवू शकतात. इलेक्ट्राँनिक पद्धतीने मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्राराँसाठी सदस्य cs@arcil.co.in वर ईमेल देखील करू शकतात. र. **बुक क्लोजर**. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि इतर लागू तरतुर्दीनुसार, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि ग्रेअर हस्तांतरण पुस्तक गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट)

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहील ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड करिता

गरीख: ०५ सप्टेंबर, २०२५

अमित अशोक केल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी एफसीएस ७९३४

### सनटेक रिअलटी लिमिटेड

नोंदणी कार्यालय: ५ वा मजला. सनटेक सेंटर. ३७-४० सभाष रोड. विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ४०००५७

फोन क्र. : +९१ २२ ४२८७ ७८००, फॅक्स : + ९१ २२ ४२८७७८९० ई-मेल : cosec@sunteckindia.com वेबसाईट : www.sunteckindia.com सीआयएन : एल३२१००एमएच१९८१पीएलसी०२५३४६

#### व्हिडिओ कॉन्फरसिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिल्स मार्फत घ्यावयाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

- सनटेक रिअलटी(कंपनी)ची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") ही सभेच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम" आणि त्याअंतर्गत केलेले नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सेचंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स,२०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्यलेशन्स'') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्यलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ असे अलिकडचे सर्क्युलर आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारेजारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/ सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर. २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोंबर, २०२४ (एकत्रित "सर्क्युर्लर्स" च्या प्रत्योज्य तरतुर्दींच्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरसिंग (''व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हिएम') मार्फत मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ०५.०० वा. घेण्यात येणार आहे.
- सभासद फक्त व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत एजीएमला हजर आणि सहभागी होऊ शकतात, ज्याचा तपशिल एजीएमच्या सूचनेत कंपनीद्वारे देण्यात येईल. व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत गणपुर्ती त्रगविण्यासाठी मोजण्यात येईल.
- अधिनियम, सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स आणि सक्युलर्सच्या अनुपालनात एजीएमच्या सचनेसह वित्तीय वर्ष (वि.व.) २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल हा कंपनी/रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंट (आटीए)/डिपॉझिटरी पार्टिसिंपटस् ('डीपी') कडे ईमेल पत्ते नोंद्विलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिकली पाठविण्यात येईल. त्यांचा फोलिओ क्र./ डीपी आयडी आणि क्लाईंट आयडी नमुद करून <u>cosec@suteckindia.com</u> येथे त्यासाठी विनंती केलेल्या सभासदांना कंपनी वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवेल. वरील सदर दस्तावेज कंपनीची वेबसाईट <u>www.starteckfinance.com</u> वर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉबिटरी लिमिटेड ('एनएसडी न') ची वेबमाईट म्हणजेच и कंपनीच्या सिक्युरिटीज सूचीबध्द असलेल्या बीएसई लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध होतील.
- एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ईमले पत्ते नोंदविणे/अद्ययावत
- ए) प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेल्या सभासद ज्यांना कंपनी/आरटीएकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदविलेले/अद्ययावत केलेले नाहीत त्यांना त्यांचे नाव. फोलिओ क्रमांक, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील), पॅन, आधार संपुर्ण पत्ता, रितसर भरलेला फॉर्म आयएसआर-१ आणि सेबी सर्क्युलर्स अंतर्गत विहित इतर तपशीलासह इतर संबंधित दस्तावेज आणि कंपनी/आरटीएकडे लेखी स्वरुपात ते नोंदविण्याची विनंती करण्यात येत आहे.
- बी) डिमटेरियालईज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी त्यांच्या डिपींकडे ईमेल आयडी नोंदविलले/अद्ययावत केलेली नाहीत त्या सभासदांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपींकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदविणे/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी एजीएम पूर्वी तसेच दरम्यान दरस्थ ई-मतदान/ई-मतदान सुविधा पुरविण्याची व्यवस्था केली आहे. सदर संदर्भातील तपशिलवार माहिती एजीएमच्या सूचनेत उपलब्ध करण्यात येईल.
- लाभांश एजीएममध्ये सभासदांच्या मंजुरीच्या अधीन सभासदांना एजीएम पुर्ण झाल्यापासून अधिनियाच्या अंतर्गत विहित केलेल्या वेळेत देण्यात येईल.
- i) ज्यांची नावे अभिलेख तारखेत कंपनीच्या सभासद रजिस्टर मध्ये सभासद म्हणुन
- ii) डिमेटरिलयज्ड माध्यमाने धारण शेअर्सच्या संदर्भात सभासदांना एनएसडीएल आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड द्वारे सादर केलेल्या लाभकारी मालकांच्या सूचीमधील अभिलेख तारखेस कामकाजाची वेळ संपताना लाभकारी मालक म्हणुन नावे असलेल्या सभासदांना.
- iii) लाभांशाचे प्रदान हे त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अद्ययावत केलेल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करण्यात येईल. डिव्हिडंड वॉरंट/बॅकर्स चेक/डिमांड ड्राफ्ट हा टपाल सेवेमार्फत त्यांच्या बँक खात्याचा तपशिल अद्ययावत न केलेल्या सभासदांना नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येईल.
- iv) फायनान्स ॲक्ट, २०२० ला अनुसरुन लाभांशाचे प्रदान हे प्रयोज्य दराने डिडक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स ('टीडीएस') च्या अधीन राहील अधिक तपशिलाकरिता एजीएमच्या सुचनेतील टीपा आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच
- www.sunteck.com चा संदर्भ घ्यावा. लाभांश प्राप्त करण्यासाठी आदेश नोंदविण्याची पध्दतः
- सभासदांना संपर्ण बँक तपशिल नोंदविणे /अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.
- ए) डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्ना आवश्यक असल्याच्यानुसार प्रपत्र आणि दस्तावेज सादर करून डिमेटरियलाईज माध्यमाने शेअर्स धारण केले असल्यास त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे. आणि
- बी) संबंधित सेबी सर्क्युलर्स अंतर्गत विहित नुसार इतर तपशिल आणि रितसर भरलेले प्रपत्र आयएसआर-१ सादर करुन प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केले असल्यास <u>cosec@sunteckindia.com</u> किंवा <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> येथे ईमेल करन कंपनी/आरटीएकडे.

सभासद कंपनीचे आरटीए कडे येथे संपर्क साधावा. श्री. जयप्रकाश परंबथ, एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रयव्हेट लिमिटेड, (युनिट : सनटेक रिअलटी लिमिटेड), सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई,

टेलि. क्र. : ८१०८११६७६७ ईमेल : mt.helpdesk@in.mpms.muig.com

वेबसाईट : https:/in.mpms.mufg.com

सभासदांना सूचनेत नमुद टिपा आणि एजीएममध्ये हजर राहण्याचा तपशिल, माहिती, दुरस्थ ई-मतदान किवा एजीएममध्ये ई-मतदान करण्याची पध्दत काळजी पुर्वक वाचण्याची विनंती

> रचना हिंगराजिया स्थळ : मुंबई

> > दिनांक: सप्टेंबर ०५, २०२५

कंपनी सचिव

सनटेक रिअलटी लिमिटेड करिता

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mrs. Ripal Mehul Shah has, by virtue of a Release Deed, released and relinquished her 8.33% undivided share, right, title and interest in respect of the property being Flat No. 104, admeasuring 74.84 sq. mtrs. built-up area, "B" Wing, 1st Floor, Mahadev Tower Co-operative Housing Society Ltd., Thakur Complex, Kandivali (East), Mumbai–400101, bearing CTS No. 381 of Village Poisar, Taluka Borivali, in favour of her brother Mr. Biren N. Gandhi, who is co-owner of the said property along with Mrs. Anjali B. Gandhi and Mr. Nitin J. Gandhi

Any person having any claim, right, or objection in respect of the said flat is hereby required to submit the same in writing with supporting documents to the undersigned at Shop No. 20, Viceroy Court CHS Ltd., Thakur Village, Opp. Jain Mandir, Kandivali (East), Mumbai – 400 101, within 14 days from the date of publication of this notice, failing which such claims shall be deemed to have been waived and the transaction will be completed.

For Kaavi Associates

# **ARTEMIS**

#### आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड (पूर्वी आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नावाने ओळखले जाणारे

सीआयएन: एल५१५०५एमएच२००९पीएलसी१९६६८३ नोंदणीकृत कार्यालय: आर्टेमिस कॉम्प्लेक्स, गाला क्र. १०५ व १०८, नॅशनल एक्सप्रेस हायवे, वसई (पूर्व) ठाणे - ४०१२०८, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र.: ०२२-३५७२२४५६ / ७९६३५१७४ संकेतस्थळ: www.artemiselectricals.com ; ई-मेल: contact@artemiselectricals.con

#### १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य ऑडिओ - व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) घेण्यात येणार असल्याबाबत माहिती

गुसदांनी नोंद घ्यावी की. कंपनीची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२ रोजी दुपारी ०९:३० वा. (आयएसटी) व्हीसी/ओएव्हीएम द्वारे घेण्यात येईल. ही सभा कंपन्या अधिनियम, २०९३ व गअंतर्गत बनविण्यात आलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेश अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ तसेच दिनांक ०८ एप्रिल, २०२० रोजी जारी केलेले जनरल सर्क्यल क्र. १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजी जारी केलेले १७/२०२०, दिनांक ०५ मे, २०२० रोजी जारी केलेले २०/२०२० व त्यानंतरची परिपत्रके याच्या अधीन राहून आयोजित करण्यात येत आहे. यामधील शेवटचे परिपत्रक क्रमांव २/२०२२, दिनांक ०५ मे, २०२२, कॉपीरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) कडून जारी करण्यात आले आहे. तसेच सेबीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरपी/पी//२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ व वेळोवेळी जारी करण्यात आलेली इतर परिपत्रके (एकत्रितपणे ''परिपत्रके'' म्हणून ओळखली जातात) याच्या अधीन राह्न ही सभा होणार आहे. एजीएममध्ये कंपनीचे कामकाज एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे हाताळले जाईल. एजीएम हं व्हीसी/ओएव्हीएम पद्धतीनेच घेण्यात येईल व सदस्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता राहणार नाही. कंपनीचे सदस्य नोंदणी व शेअर ट्रान्सफर पुस्तके **शनिवार, दिनांक २० सप्टेंबर, २०२५ पासून शनिवार, दिनांक २**७

**सप्टेंबर, २०२५** पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने व ३१ मार्च, २०२५ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी बंद राहतील. वरील परिपत्रकांच्या अधीन राह्न्, १६ वी एजीएम नोटीस व आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा वार्षिक अहवात

कंपनीची/डिपांझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) सोबत नोंदणीकृत ई-मेल पत्यांसह सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात येतील. याचबरोबर, हे कागदपत्र कंपनीच्या संकेतस्थळावर www.artemiselectricals.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज बीएसई लिमिटेड www.bseindia.com येथे, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड www.cdslii dia.com येथे व कंपनीचे रजिस्टार अँड टान्सफर एजंट कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड Cameo Corporate Services Limited यांच्या ईमेल cameo@cameoindia.com येथे उपलब्ध असतील. १६ वी एजीएम नोटीस व आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल याच्या प्रती त्या सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांनी त्याची मागणी केली

ज्या सदस्यांना एजीएमपूर्वी किंवा दरम्यान मदतीची आवश्यकता असेल त्यांनी सीडीएसएलकडे elpdesk.evoting@cdslindia.com या ईमेलवर किंवा ०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा

ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत:

दस्यांना एजीएम नोटीसमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''ई-व्होटिंग'') द्वारे मतदान काण्याची मुविधा आहे. दिमॅट स्वरूपातील शेअमें धारक मुटस्य, भौतिक स्वरूपातील शेअमें धारक मुटस्य व ज्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत नाही अशा सदस्यांसाठी दूरस्थपणे मतदान (''रिमोट ई-व्होटींग'')सह मतदान करण्याची पद्धत एजीएम नोटीसमध्ये नमूद<sup>े</sup> केली आहे. एजीएममध्ये उपस्थित राहणारे व ज्यांनी दूरस्थ ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही असे नदस्य एजीएममध्ये इलेक्टॉनिक स्वरूपात मतदान करू शकतील. ई-मेल पत्ता अद्ययावत करण्यासंबंधी सूचना :

म) भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य : कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड कडे ई-मेल पत्ता नोंदणी करून त्यांच्या संकेतस्थळावरील cameo@cameoindia.com या Investor Services टॅबमघ्ये E-mail Registration विभाग निवडून, दिलेल्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. सदस्यांनी आपले नाव, डीपी आयडी, क्लायंट आडी/पॅन, मोबाईल क्रमांक व ई-मेल खऊ अशी माहिती पुरवावी. कोणतीही शंका असल्यास सदस्य कॅमिओ कॉपोरेट सर्व्हिसेस लिमिटेड यांना cameo@cameoindia.com या ई-मेलवर संपर्क करू शकतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य : आपल्या डिमेंट होल्डिंग्स संदर्भात संबंधित डिपॉझिटरी

... पार्टिसिपंट्स (डीपीएस) कडे आपला ई-मेल खऊ नोंदणी/अद्ययावत करून, कंपनीकडून मिळणारे सर्व संप्रेषण इलेक्टॉनिक पद्धतीने प्राप्त करू शकतात सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी एजीएमची नोटीस व विशेषतः, एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधी

> च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या आदेशानुस आर्टेमिस इलेक्ट्रिकल्स अँड प्रोजेक्ट्स लिमिटेड शिवकुमार छंगूर सिंह

> > संपूर्णवेळ संचालक व सीएफओ

डीआयएन: ०७२०३३७०

दिनांक: ०५ सप्टेंबर, २०२५ स्थळ: वसई

# खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेड

सूचना, तसेच एजीएममध्ये दुरस्थ ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्भत काळजीपूर्वक वाचावी

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७०९ नोंदणीकृत कार्यालय: जी२, तळमजला, दलामल हाऊस, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.

टेलि. नं.: ९१-२२-४०७६७३७३; फॅक्स नं.: ९१-२२-४०७६७३७७ ईमेल: kslsupport@kslindia.com; वेबसाईट: www.kslindia.com

३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि दुरस्थ इ-मतदानाच्या माहितीबाबत सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेडच्या सभासदांची बत्तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही १२ ऑगस्ट २०२५ रोजीच्या एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ त्या अंतर्गत स्थापित नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय (एमसीए) सर्क्युलर दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी २०२१, ८ डिसेंबर २०२२ आणि २५ सप्टेंबर २०२३ (एकत्रित ''एमसीए सर्क्युलर्स'' असा उल्लेख) आणि वेळोवेळी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी सर्क्युलर्स (एकत्रित 'सेबी सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या तरतुदीनुसार **व्हिडीओ कॉन्फरन्सिंग** व्हीसी)/अंदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओव्हीएएम) मार्फत शनिवार, २७ **ग्प्टेंबर, २०२५ रोजी दु. १२.०० वा. (भा.प्र.वे.)** घेण्यात येईल.

वर उल्लेख केलेल्या एमसीए आणि सेबी परिपत्रकांच्या अनुपालनानुसार कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस् यांच्याकडे ईमेल आयडी नोंदणीकृत असलेल्या सर्व सभासदाना एजीएमची नोटीस आणि २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्टॉनिव वरुपातील प्रती पाठविण्यात आलेल्या आहेत. हे दस्तावेज कंपनीचे संकेतस्थळ www.kslindia.com बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची संकेतस्थळे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे (एनएसडीएल) संकेतस्थळ <u>https://www.evoting.nsdl.com</u> यावर उपलब्ध आहेत.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातुन सभासद एजीएममध्ये सामील आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होणे तसेच दरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभागी होण्याची पध्दत अथवा एजीएमदरम्यान इन्होटींग यंत्रणेच्या माध्यमातुन मतदान करण्याबाबतच्या सर्व सूचना एजीएमच्या नोटीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ मधील नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच सेबी नोंदणी नियमावलीतील ४४ व्या नियमावलीच्या वाचनासह कायद्यातील कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, एनएसडीएलने पुरविलेली इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा आणि दरस्थ ई- मतदान यंत्रणेचा वापर करत एजीएम नोटीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्याची सुविधा सदस्यांना पुरविण्यात आलेली आहे.

सर्व सभासदांना याद्वारे सुचित करण्यात येते की:

- १. एजीएमची नोटीस आणि २०२४-२५ चा वार्षिक अहवाल इमेल्सच्या माध्यमातून वितरित करण्याचे काम ३ सप्टेंबर, २०२५ रोजी पूर्ण झालेले आहे.
- दूरस्थ इ-मतदानचा कालावधी बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५ रोजी ( सकाळी ९.०० वाजता भाप्रवे) सुरु होऊन शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी (सायंकाळी ५.०० वाजता भाप्रवे) संपेल. एनएसडीएलकडून २६ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेनंतर दूरस्थ इ-मतदानाची यंत्रणा खंडीत
- भौतिक स्वरुपात अथवा डिमटेरियलाईइड स्वरुपात शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ या अंतिम मुदतीपर्यंत म्हणजेच कट-ऑफ तारखेपर्यंत कंपनीचे समभाग धारण करणारे सभासद दुरस्थ इ-मतदानाची सुविधा वापरण्यास अथवा एजीएमच्या दिवशी इ-मतदान करण्यास पात्र राहतील.
- केवळ इमेलच्या माध्यमातून एजीएम नोटीसच्या वितरणानंतर समभाग धारण करणारी आणि कंपनीची सभासद झालेली तसेच कट- ऑफ तारखेपर्यंत म्हणजेच १९ सप्टेंबर, २०२५ रोजी समभाग धारण करणारी व्यक्ती स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता evotig@nsdl.co.in या इमेल पत्त्यावर अथवा कंपनीकडे आपला विनंती अर्ज पाठव शकते. एजीएमदरम्यान मतदानाचीही सुविधा पुरविली जाणार आहे. तसेच दुरस्थ ई-
- मतदानाच्या माध्यमातून मतदान न केलेल्या परंतु एजीएमदरम्यान उपस्थित असलेले सभासद एजीएमच्यावेळी इ-मतदानाच्या सुविधेद्वारे मतदान करण्यास पात्र राहतील. दुरस्थ इ-मतदानाच्या माध्यमातून आधीच मतदान केलेले सभासद एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. दुरस्थ इ-मतदानाच्या संबंधित माहितीबाबत कृपया सभासंदानी वार्षिक
- अहवालासमवेत पाठविण्यात आलेल्या ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि पध्दतीच्या माहितीचा संदर्भ घ्यावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याबाबत कोणतीही समस्या असल्यास एनएसडीएलच्या संकेतस्थळावर डाऊनलोड विभागात समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज्) आणि इ-मतदान संदर्भ पुस्तिकेचा कृपया आधार घ्यावा अथवा ०२२-४८८६७००० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेबाबत कोणतीही समस्या असल्यास कृपया श्री. सागर एस्. गुधाटे यांच्याशी evoting@nsdl.com वर संपर्क साधावा.

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ तसेच सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि माहिती सादरीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ मधील नियम ४२ च्या तरतुर्दीअन्वये सूचना देण्यात येते की, कंपनीची सभासद सूची पुस्तिका त्याचबरोबर समभाग हस्तांतर पुस्तिकेचे कामकाज वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी २० सप्टेंबर, २०२५ पासून २६ सप्टेंबर, २०२५ पर्यंत (या दोन्ही दिवसांसह) बंद राहणार आहे.

खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेड स्वाक्षरी / -परेश खांडवाला

# गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी एक प्रशिक्षण आणि जागरूकता उपक्रम

म्युच्युअल फंडासंबंधी अधिक माहितीसाठी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा.

दिनांक व ठिकाणः रिवार, 7 सप्टेंबर 2025; सकाळी 10:00 वाजल्यापासून. वुडलॅंड रिट्रीट, प्लॉट नं. 2, लाल बहादूर शास्त्री मार्ग, रहेजा गार्डन समोर, कशिश पार्क, ठाणे पश्चिम, ठाणे - 400 604, महाराष्ट्र. नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल करा: हेमंत भंडारे, मोबाइल: 91566 60085.

रविवार, 7 सप्टेंबर 2025; सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत. हॉटेल एव्हॉन रुबी, 87, नायगाव क्रॉस रोड, दादर रेल्वे स्टेशनजवळ, दादर पूर्व, मुंबई - 400 014, महाराष्ट्र. नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल करा: संदीप कासेरुवाला, मोबाइल: 98605 01651. नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत असेल. वॉक-इनला परवानगी दिली जाणार नाही.

म्बुच्युअल फंडात गुंतवाकूल करण्यासाची नो युवर करण्यर (केवायसी)च्या आवश्यकता एकदान पूर्ण करण्यसंबंधी आदिक माहिती जागृन घेण्यासाट https://www.hdfcfund.com/information/key-know-how येथे भेट या. गुंतवाकुकदानंनी फक्त नॉन्पीकृत मुख्युअल फंडांसोबत व्यवहां करावा, यांचा तम्बील सेवीच्या वेबताईटर (www.sebi.gov.in/informendiaries.html) तमानून पहला वेईल, अंगण्याही फक्तराची चित्रा करणात् अवस्थात विवाद कार निवाद मान्यात्वात प्राव्यात्वात प्रत्यात्वात करणात्वात करणात्वात करणात्वात करणात्वात करणात्वात करणात्वात प्रत्यात्वात प्रत्यात्वात प्रत्यात्वात करणात्वात करणात्वात प्रत्यात्वात प्रत्यात्वात करणात्वात करणात्वात

म्युचुअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचावेत.

## चांदणी मशिन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १०८/१०९, टी.व्ही. इंडस्ट्रियल इस्टेट, ५२ एस. के. अहीरे मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०३०, भारत दूरध्वनी/फॅक्स: ०२२ २४९५०३२८

ई मेल: jrgroup@jrmehta.com(mailto:jrgroup@jrmehta.com), sales@cml.net.in mailto:sales@cml.net.in) सीआयएन:L74999MH2016PLC279940

#### वार्षिक सर्वसाधारण सभेची एजीएम सूचना

वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे आयोजित करण्यात येईल, ज्यामध्ये एजीएमच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे कामकाज पार पडेल. **कंपनीने दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी,** ज्यांचे ई मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएमची सूचना पाठविली आहे. ही सूचना कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केलेल्या पुढील परिपत्रकांच्या अनुषंगाने पाठविण्यात आली आहे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०: ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२० व ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०; सर्क्युलर क्र. १०/२०२१ दिनांक २३ जुन २०२१ : सर्क्यूलर क्र. ०२/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ : जनरल सर्क्यूलर क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२; सर्क्युलर क्र. ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३; जनरल सर्क्युलर क्र. ९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') तसेच सेबी कडून जारी केलेल्या परिपत्रक क्र. सेबी कडून सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०; सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी?/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१; सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२: सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/सीआयआर/पी/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ यांच्या अनुषंगाने जारी केली आहे. एजीएमची सूचना कंपनीच्या www.cml.net.in या वेबसाईटवर. बीएसई लि. (http://www.bseindia.com) या वेबसाईटवर तसेच पूर्वा शेअररजिस्ट्रि (इंडिया) प्रा. लि

ई व्होटिंग: अधिनियमाचे कलम १०८, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (सुधारित)

सुरू होऊन रविवार, २८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या.०५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत चालेल. या -कालावधीत सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत नोंदवू शकतील. त्यानंतर दूरस्थ ई व्होटिंग मॉड्यूल

मिळविण्यासाठी व ई मेल आयडी नोंदणीसाठी, एजीएम सूचनेत नमूद तपशील व कागदपत्रे कंपनीच्या compliance@cml.net.in या ई मेलवर किंवा आस्टीए च्या support@purvashare.com या ई मेलवर पाठवावीत.

स्क्रटिनायझर म्हणन करण्यात आलेली आहे. स्क्रूटिनायझरचा अहवालासह निकाल, चेअरमन किंवा त्यांच्याद्वारे लेखी अधिकृत व्यक्तीकडून घोषित

ज्या व्यक्तींनी कंपनीचे शेअर्स खरेदी करून, कंपनीचे सदस्यत्व एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविल्यानंतर मिळविले असेल आणि ते कट ऑफ दिनांकास सदस्य म्हणून नोंदलेले असतील, त्यांनी nvestorsupport@purvashare.com या ई मेलवर विनंती पाठवून लॉगिन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि, जर ते आधीपासूनच पुर्वा शेअररजिस्ट्रि (इंडिया) प्रा. लि. कडे नोंदणीकृत असतील, तर

nvestorsupport@purvashare.com या ई मेलवर विनंती पाठवावी.

चांदणी मशिन्स लिमिटेड तर्फे सही/ जयेश आर. मेहता

डीआयएन: ००१९३०२९

# 

दिनांक: ०५ सप्टेंबर २०२५

# सिंप्लेक्स कास्टिंग्स लिमिटेड

अंधेरी (प), मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००५३ ईमेल: cs@simplexcastings.com

# ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व रेकॉर्ड डेट

ज्या सदस्यांनी वार्षिक अहवालाची भौतिक प्रत मागवली आहे त्यांनाच कंपनी त्यांच्या फोलिओ क्रमांक/डीपी आयडी व क्लायंट आयडी नमूद करून cs@simplexcastings.com येथे विनंती प्राप्त

वार्षिक अहवाल व ४५ व्या एजीएमची सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.simplexcastings.com, बीएसई लिमिटेड (ंेबीएसई'') च्या संकेतस्थळावर www.bseindia.com तसेच सीडीएसएलच्या संकेतस्थळावर www.cdslindia.com येथे उपलब्ध

सीडीएसएलची नियुक्ती केली आहे. दूरस्थ ई-व्होटिंग सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल: ई-व्होटिंग सुरू होण्याची तारीख: बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५ स. ०९.०० वा. (भाप्रवे) ई-व्होटिंग समाप्त होण्याची तारीख: शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ संध्या. ०५.०० वा. (भाप्रवे)

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजकडे ठेवलेल्या लाभकारी मालक नोंदणीमध्ये कट-ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी नोंदलेले आहे त्यांनाच एजीएमपूर्वी व एजीएमदरम्यान दरस्थ ई-व्होटिंगची सुविधा मिळेल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दरस्थ ई-व्होटिंगद्वारे . आपले मत नोंदवले आहे त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येईल; तथापि, त्यांना पुन्हा मतदान करण्याचा

त्यांच्या पेड-अप इक्किटी शेअर कॅपिटलमध्ये धारित शेअर्सच्या प्रमाणात राहतील. कट-ऑफ तारीख: शक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५.

र. भौतिक स्वरूपात शेअर्स धारक सदस्य ज्यांनी कंपनीकडे आपला ईमेल आयडी नोंदवलेला/अपडेट केलेला नाही, त्यांनी एमयूएफजी इंडिया इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड कडे rnt.helpdesk@in.mpms.mufg.com या ईमेलवर अथवा कंपनीकडे cs@simplexcastings.com

नोंदवावे/अपडेट करावे ज्या ठिकाणी त्यांचे डिमॅट खाते आहे. हेल्पडेस्क

Helpdesk details : ईमेल: helpdesk.evoting@cdslindia.com / दूरध्वनी: १८००-२१-

Login type : CDSL

कुठल्याही शंका असल्यास, भागधारकांसाठी उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) व ई-व्होटिंग युजर मॅन्युअल www.evotingindia.com/Help.jsp या डाउनलोड सेक्शनवर पाहू शकता किंवा टोल-फ्री क्रमांक १८००-२१-०९९११ वर संपर्क साधू शकता किंवा

सिंप्लेक्स कास्टिंग्स लिमिटेड कडन

सही/-संगीता के शाह

तारीख: ०४.०९.२०२५ व्यवस्थापकीय संचालक

An Investor Education and Awareness Initiative

सदर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, चांदणी मशिन्स लिमिटेड (''कंपनी'') ची ९ वी https://evoting.purvashare.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

यातील नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ मधील नियम ४४ यांच्या अनुषंगाने, सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान (''ई व्होटिंग'') करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा पर्वा शेअररजिस्टि (इंडिया) प्रा. लि. कडन उपलब्ध करून देण्यात येईल. सदस्यांचे मतदान हक्क. कंपनीच्या भरलेल्या इक्रिटी शेअर भांडवलातील त्यांच्या भागभांडवलाच्या प्रमाणात, कट ऑफ दिनांक सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी नोंदणीकृत शेअर्सप्रमाणे ठरविले जातील. दुरस्थ ई व्होटिंग कालावधी शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी स. ०९.०० वा. (भाप्रवे) पासून

पुर्वा शेअररजिस्ट्रि (इंडिया) प्रा. लि. कडून बंद केले जाईल. ज्या सदस्यांनी एजीएममध्ये सहभारी . होताना दुरस्थ ई व्होटिंग केलेले नसेल आणि ज्यांना कायदेशीर अडथळा नाही, ते एजीएमदरम्यान मतदान करू शकतील. ज्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई व्होटिंगद्वारे मतदान केलेले आहे, ते एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात/उपस्थित राहू शकतात; परंतु पुन्हा मतदान करू शकणार नाहीत. ज्या सदस्यांचे ई मेल आयडी डिपॉझिटरीजर्कडे नोंदणीकृत नाहीत, त्यांनी ई व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्स

मे. एस. पी. के जी कं. एलएलपी चार्टर्ड अकाउंटंट्स, मुंबई (एफआरएन : डब्ल्यु१००२३५) यांची नेमणक, दरस्थ ई व्होटिंग प्रक्रिया व एजीएममधील मतदान न्याय्य व पारदर्शक रीतीने तपासण्यासाठी

झाल्यानंतर लगेचच कंपनीच्या www.cml.net.in या वेबसाईटवर तसेच पुर्वा शेअररजिस्ट्रि (इंडिया) प्रा लि. च्या https://evoting.purvashare.com/ या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल.

ते त्यांचा विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरून मतदान करू शकतील. व्होटिंगसंबंधी कोणत्याही शंका असल्यास, सदस्यांनी https://evoting.purvashare.com/ या वेबसाईटवरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज्) व ई व्होटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा: ०२२ ४९७००१३८. ०२२ ३५२२००५६. ८८५०४२५७०३ किंवा

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: मुंबई सीआयएन: एल२७३२०एमएच१९८०पीएलसी०६७४५९

जाहिर सूचना देण्यात येते की, सिंप्लेक्स कास्टिंग्स लिमिटेड ("कंपनी") ची ४५ सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी ०३.०० वा. (भाग्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (''व्हीसी'')/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधनांद्वारे (''ओएव्हीएम'') घेण्यात येईल, ज्यामध्ये एजीएम सूचनेमध्ये नमुद कामकाज पार पांडले जाईल. ही सभा कंपन्या अधिनियम, २०१३ व त्याअंतर्गत करण्यात आलेले नियम तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे परिपत्रक क्र. ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ व सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) चे परिपत्रक दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२४ व त्यानंतर एमसीए व सेबीकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या इतर परिपत्रकांच्या अधीन राहन आयोजित केली जाते.

वरील परिपत्रकांच्या अधीन राहून, कंपनीने ४५ व्या एजीएमची सूचना व कंपनीचा वार्षिक अहवाल सोमवार, ०१ सप्टेंबर, २०२५ रोजी ईमेलद्वारे त्या सदस्यांना पाठविला आहे ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रा. लि. (पूर्वी लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि.)-रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (''आरटी'')/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'')/डिपॉझिटरीज कड़े नोंदलेले आहेत. तसेच. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स. २०१५ मधील रेग्युलेशन ३६(१)(ब) च्या अधीन राहन, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज कडे नोंदलेले नाहीत अशा सदस्यांना वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेबलिंकसह पत्र पाठविण्यात आले

झाल्यानंतर वार्षिक अहवालाची भौतिक प्रत पाठवेल.

आहे. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे सहभागी होता येईल. ही सभा कोणत्याही एकत्रित स्थळी न घेता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आयोजित केली जाईल. दूरस्थ ई-व्होटिंग: एजीएमपूर्वी (अ) दरस्थ ई-व्होटिंग व (ब) एजीएमच्या दिवशी ई-व्होटिंग संदर्भातील सविस्तर सूचना एजीएम सूचनेमध्ये दिल्या जातील. कंपनीने दुरस्थ ई-व्होटिंग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यासाठी

दूरस्थ ई-व्होटिंग मॉड्यूल सीडीएसएलकडून नमूद कालावधीनंतर निष्क्रिय केले जाईल. सदस्याने ठरावावर एकदा मतदान केल्यावर ते बदलण्याची परवानगी राहणार नाही. सदस्यांचे मतदानाचे अधिकार

ई-मेल पत्त्यांची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत:

या ईमेलवर संपर्क साधून नोंदणी/अपडेट करावे. बी. डिमॅट स्वरूपात शेअर्स धारक सदस्य ज्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे आपला ईमेल आयडी नोंदवलेला/अपडेट केलेला नाही, त्यांनी आपले ईमेल आयडी त्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे

०९९११ Login type : NSDL Helpdesk details : ईमेल: evoting@nsdl.co.in / दूरध्वनी: ०२२-४८८६७००० आणि ०२२-28886000

helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवू शकता.

व्यवस्थापकीय संचालक

Ashoka Buildcon Limited

CIN: L45200MH1993PLC071970 Registered Office : S. No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nashik-422011 Tel.: 0253-6633705, Fax: 0253-2236704; Website: www.ashokabuildcon.com; E-mail: investors@ashokabuildcon.com

#### NOTICE FOR THE 32<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

In continuation to the earlier newspaper publication dated September 01, 2025 published in Free Press Journal (English) and Punyanagari (Vernacular-Marathi) (hereinafter referred to as the 'Earlier Publication') and submitted to the Stock Exchanges via intimation dated September 01, 2025, the NOTICE be and is hereby given that the Thirty Second (32<sup>nd</sup>) Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, September 29, 2025, at 12.30 p.m. IST at S.No. 861, Ashoka House, Ashoka Marg, Vadala, Nasik - 422 011 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the AGM Notice which has been circulated to all the members of the Company whose names appear in the Register of Members as on August 29, 2025 and whose email Ids are registered with the Company/Depository and in this regard the dispatch has been completed by the Registrar and Transfer Agent of the Company, MUFG Intime India Private Limited.

As stated in the earlier publication, the e-voting will commence at 9.00 a.m. on Friday, September 26, 2025 and will end at 5.00 p.m. Sunday, September 28, 2025.

The books will remain closed from September 22, 2025 to September 29, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM

For Ashoka Buildcon Limited

Place: Nashik Date: September 05, 2025

Sd/-(Manoj A. Kulkarni) Company Secretary Membership No. FCS - 7377

#### **GHARDA CHEMICALS LIMITED**

CIN: U24110MH1967PLC013688 Regd. Office: Gharda House, 48 Hill Road, Bandra (W), Mumbai – 400 050 Tel: +91-22-6626 5600 | E-mail: cs@gharda.com | website: www.gharda.com

### NOTICE OF THE 59th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD BY VIDEO CONFERENCE (VC)

Notice is hereby given that the 59th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, 27th September, 2025 at 10.30 am IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM).

In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General Circulars dated 5th May, 2020, 5th May, 2022, 28th Dec, 2022, 25th Sept, 2023 and 19th Sept, 2024 permitted the holding of AGM through VC

The Notice of the AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2024-25 have been sent in electronic form to members whose e-mail IDs are registered with the

The facility to attend the AGM through VC/OAVM is available through NSDL e-voting system at https://www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Company has opted to provide to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the AGM through electronic voting system ('remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') as the Agency to provide e-voting facility. The instructions for remote e-voting are given in the Notice. Members can cast their vote electronically through remote e-voting. All Members are hereby informed that the Ordinary and Special business as  $set out in the \, Notice \, of the \, 59th \, AGM \, will \, be \, transacted \, through \, voting \, by \, electronic \, means \, only.$ 

The remote e-voting facility shall commence on 23rd Sept, 2025 from 9.00 a.m. (IST) and end on 26th Sept, 2025 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote during the meeting.

The Notice of the AGM is available on the Company's website: www.gharda.com.

The Company has appointed Mr.Nrupang Dholakia (Practicing Company Secretary) as Scrutinizer to scrutinise the remote e-voting and e-voting process in a fair and transparent manner.

Members who have not registered / updated their email address with the Company are requested to update their email address by writing to cs@gharda.com / michael@gharda.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member and self – attested copy

For any clarification, Members may write to the Company Secretary at the email id: michael@gharda.com / cs@gharda.com or at the Registered Office of the Company at Gharda House, 48 Hill Road, Bandra (W), Mumbai-400050.

For Gharda Chemicals Limited

Michael Raj Company Secretary FCS: 8487

Mumbai: 5th Sept, 2025



# NATIONAL SECURITIES DEPOSITORY LIMITED

CIN: U74120MH2012PLC230380 Reg. Office: 301, 3rd Floor, Naman Chambers, G Block, Plot No- C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051 Tel: 022 6944 8400/8500 | email: cs-depository@nsdl.com | Website: www.nsdl.co.in

# AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 13th Annual General Meeting ("AGM") of the Members of National Securities Depository Limited ("the Company") will be held on Monday, September 29, 2025 at 12:00 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the 13th AGM of the Company, which is in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with the General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 along with other relevant General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter referred to as "MCA Circulars") and the Circular no. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 issued by SEBI (hereinafter referred to as "SEBI Circular").

Further, in accordance with the applicable provisions of the Act and above-mentioned Circulars, the Notice convening the 13th AGM and the Annual Report for the FY 2024-25 has been electronically sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/ Registrar & Transfer Agent ("RTA") and / or Depository Participant(s) ("DPs"). Additionally, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company has also dispatched a letter to Members whose e-mail IDs are not registered with the Company/ RTA / DPs, providing a web-link of company's website from where Annual Report for FY 2024-25 can be accessed.

The Notice of the AGM along with Annual Report for the FY 2024-25 will also be available on the website of the Company at www.nsdl.co.in and website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com E-voting Information

- 1. Pursuant to provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the facility of remote e-Voting to the shareholders, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The Company has availed in-house service for facilitating voting through electronic means on all resolutions set forth in this Notice and for participating in the 13th AGM through VC / OAVM facility along with e-Voting during the AGM. The detailed instructions for remote
- e-voting are given in the Notice of 13<sup>th</sup> AGM of the Company. The remote e-Voting period commences on Thursday, September 25, 2025 at 9:00 A.M. (IST) and will end on Sunday, September 28, 2025 at 5:00 P.M. (IST). Voting through remote e-Voting will not be permitted beyond 5.00 p.m. IST on Sunday, September 28, 2025.
- A person whose name is recorded in the register of members or in register of beneficial owners maintained by Depositories as on Monday, September 22, 2025 ("cut-off date") shall only be entitled to avail the facility of remote e-Voting as well as e-Voting at the AGM. The facility of e-voting shall also be made available at 13th AGM, to those members attending the AGM and who have not already casted vote through remote e-voting shall be able to exercise their voting rights during the
- Members who have acquired shares after the dispatch of Annual Report for the FY 2024-25 and before the cut-off date are requested to refer to the Notice of AGM for the process to be adopted for obtaining the User ID and Password for casting the vote.
- Members who have casted their vote through remote e-Voting can participate in the 13th AGM but shall not be entitled to vote again.
- The Board of Directors of the Company have appointed Mr. Mihen Halani, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting voting process of the AGM in a fair and transparent manner. The results shall be declared within 2 working days from conclusion of the Meeting which is within the time stipulated under the applicable laws. The results declared along with the Scrutiniser's Report will be placed on the website of the Company and Stock Exchange.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on no.: 022-48867000 or send a request to Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com

Shareholders who have not updated their email or KYC details are requested to register / update the details in their demat account, as per the process advised by their DP

The Board of Directors of the Company at its meeting held on May 23, 2025, had recommended a dividend of Rs. 2/- (Rupees Two Only) per equity share of face value of Rs. 2/- each (i.e. 100%) subject to the approval of shareholders at the 13th AGM. The record date for identifying the shareholders entitled for dividend for the FY 2024-25 is **Friday, September 19, 2025**. The dividend, if approved by Shareholders, is proposed to be paid within 30 days from the date of AGM.

Date: September 06, 2025

Place: Mumbai

For National Securities Depository Limited

Alen Ferns **Company Secretary** Membership No. A30633 Place: Mumbai

Date: September 06, 2025

# **ARTEMIS**

ARTEMIS ELECTRICALS AND PROJECTS LIMITED (Formerly known as "Artemis Electricals Limited)

CIN: L51505MH2009PLC196683

Registered Office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East), Thane-401208, Maharashtra Ph no. 022-35722456/ 79635174

Website: www.artemiselectricals.com; E-mail: contact@artemiselectricals.com

INFORMATION REGARDING 16<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) Members may please note that the  $16^{\text{m}}$  Annual General Meeting (AGM) of the Company will be held through VC/OAVM on Saturday,  $27^{\text{m}}$  September, 2024 at 01:30 P.M (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13,2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard (collectively referred to as "Circulars"), to transact the business that will be set out in the Notice of the AGM, the AGM of the Company will be held through VC/OAVM Facility, without physical presence of the Members o he Company at a common venue.

The Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, 20th September, 2025 to Saturday, 27th September, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the financial year ended on 31st March, 2025.

In compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the 16th AGM and Annual Report for the financial year (FY) 2024-25 will be sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant (Dps). The same will also be available on the website of the Company at www.artemiselectricals.com, Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com, Central Depository Services (India) Limited at www.cdslindia.com and Registrar and Transfer Agent of the Company i.e. Cameo Corporate Services Limited, at cameo@cameoindia.com. The copies of the Notice of the 16th AGM along with Annual Report for the FY 2024-25 shall be sent to those Members who request for the same. The members who need assistance before or during AGM, can Contact CDSL or helpdesk.evoting@cdslindia.comor.contact.at.022-23058738.and.022-23058542/43

#### Manner of casting vote(s) through e-voting:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely ("remote e-voting") by the Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to ote electronically at the AGM.

#### nstructions for updation of email address:

(a) Members holding share(s) in physical mode: by registering e-mail address with Cameo Corporate Services Limited. Click the link on their website cameo@cameoindia.com at the Investor Services tab, choose the E-mail Registration heading and follow the registration process as guided therein. The Members are requested to provide details such as Name, DP ID, Client ID/PAN, mobile number and e-mail ID. In case of any query, a member may send an e-mail to Cameo Corporate Services Limited cameo@cameoindia.com.

)Members holding share(s) in electronic mode: by registering/updating their e-mail ID in respect of demat holdings with the respective DPs by following the procedure prescribed by the DPs for receiving all communications from the Company electronically.

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular, instructions for joining AGM, manner of casting vote through remote e-voting at the AGM, By the Order of the Board of Directors of Artemis Electricals and Projects Limited

Date: 05th September, 2025

Shivkumar Chhangur Singh Whole Time Director and CFO DIN: 07203370

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that my have negotiated with Mrs Rashm Hitendra Parekh for purchase of her entire right, title, and interest in Flat No 903 (admeasuring 995.45 sq. ft. carpet area) together with enclosed balcon (admeasuring 120.87 sq. ft. carpet area) and utility area (admeasuring 170.82 sq. . carpet area) on the 9th Floor of the building known as "Desai Oceanic", situated at Plot bearing C.S. No. 209 (pt.), 224 (pt), 226 (pt), 231 (pt), 232 and 991 (Worli Division), at Worli, Mumbai 400 030; along with the exclusive right to use 2 (two) car parking spaces in the said Building; and 10 (ten) fully paid-up Shares of Rs. 50/- each, bearing Nos 211 to 220 (both numbers inclusive represented vide Share Certificate No 21, (Member Regn. No. 21) dated 1s anuary 2023 issued by Desai Oceani Co-Operative Housing Society Ltd (Registration No. MUM/SRA/HSG/TC/13 196/YEAR2020 dated 9th December 2020) Any and all person/s having any right

title, interest, claim/s and /or demand to or in respect of the aforesaid premises and in the aforesaid shares and/or in an part thereof, either by way of sale transfer, exchange, mortgage, gift, trust inheritance, possession, easement lease, lien, assignment, maintenance and/or otherwise howsoever: and/or otherwise objecting to the sale, and/or claiming to be in possession of any document of title relating to the above shares and/or the said premises: -is / are requested to intimate the same to me in writing - alongwith documentar evidence thereof - within fifteen (15) day hereof failing which my clients shall presume that there is/are no such outstanding claim/s and/or demand/s etc; and will proceed with the transaction and any claim, right, title, interest and/o demand etc; of or by anyone; not ntimated to me as aforesaid shall be deemed to have been waived abandoned, given up and released Dated this 6th day of September, 2025.

103 "C" Wing, 10 Floor, Mittal Court, Barrister Rajni Patel Marg, Nariman Point, Mumbai - 400 021

# **OSBI** State Bank of India

Branch-SARB Thane (11697): 1st Floor, Kerom Building ,Plot No.112, Wagle Industrial Estate, Circle No.22, Thane (West) 400 604. e-mail ID of Branch: sbi.11697@sbi.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES Appendix - IV-A [See Provisio to rule 8(6)] E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis on 26.09.2025, for recovery of Rs. 84,99,956.89/- (Rupees Eighty Four Lakh Ninety Nine Thousand Nine Hundred Fifty Six and paise Eighty Nine only) as on 25.10.2022 with further interest incidental expenses and costs there on due to the secured creditor from Mr. Mukesh Ganesh Jadhav & Mrs. Asmita Anant Patekar. The reserve price will be Rs. 65,18,000/- (Rs. Sixty Five Lakh Eighteen Thousand only) and the earnest money deposit will be Rs. 6,51,800/- (Rs. Six Lakh Fifty One Thousand Eight Hundred only).

The intending bidders should make their own independent inquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims / rights / society / builders dues affecting the property prior to submitting their bid. In this regards, eauction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the

The Bidders should get themselves registered on https://baanknet.com by providing requisite KYC documents and registration fee as per the practice followed by M/s PSB Alliance Private Limited well before the auction date. Date & Time of public E-Auction 26.09.2025 from 11.00 AM to 2.00 PM with unlimited extensions clause of 10 minutes each.

l	Detail of Property/Property ID No	Reserve Price (in Rs)	Earnest Money Deposit(Rs.)	Bid increase Amount (Rs.)	Date & time of inspection
	Flat No. 703, 7th Floor, Laxmi Niwas, Revati Apartment CHS, Adm. 354.74 Sq ft Carpet area, constructed on CTS No. 32A/2, Sy No. 27, Hissa No. 3/A, village- Kirol, Tal- Kurla (Ghatkopar West), Dist - Mumbai Suburban. <b>Property ID No:-SBIN200057334006</b>	65,18,000/-	Rs. 6,51,800/-	Rs 10,000/-	19.09.2025 1.00 PM to 2.00 PM

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India the Secured Creditor Website www.sbi.co.in ,https://baanknet.com,https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/auction-notices/sarfaesi-andothers and https://baanknet.com. or contact to MR. PRANESH THAKUR. CLO Mob. No. 7087438999 & MR. BIPIN KUMAR SINGH, CO Mob. No. 9702479741

Date:- 05.09.2025 Place:- Thane

Pranesh Thakur Chief Manager & Authorised Officer, State Bank Of India



# 38th ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE COMPANY

The Members are hereby informed that the 38th (Thirty Eighth) Annual General Meeting ("AGM") of the Members of Mini Diamonds (India) Limited ("the Company") will be held on Tuesday, September 30, 2025 at 11 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/'Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") as amended from time to time, read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"), to transact the businesses as set out in the Notice of the 38th ÀGM

In compliance with the relevant circulars, the Notice of 38th AGM and the Annual Report for FY 2024-25 (collectively referred as "Annual Report") will be sent only by e-mail in due course, to those members whose names appear in the Register of Members/ Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, August 29, 2025 and whose email address is registered with Company/ Depository. Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI Listing Regulations, the Company is also sending letters to members whose e-mail addresses are not registered with Company/RTA/DP's/Depositories, providing the web-link of websites of Company, National Securities Depository Limited ("NSDL") and BSE Limited from where the Annual Report for FY 2024-25 can be accessed.

The Annual Report will be available on the Company's website at https://www.minidiamonds.net/investorstypes/annual-reports and on the website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of the evoting agency i.e. NSDL at www.evoting.nsdl.com

The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting	Saturday, September 27, 2025 at 09:00 A.M. (IST)		
End of remote e-voting	Monday, September 29, 2025 at 05:00 P.M. (IST)		

Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company/ Depository or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Annual Report has been sent by the Company, and holds shares as of the cut-off date, i.e. Tuesday September 23, 2025, such Member may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.com or support@purvashare.com. However, if a Member is already registered with NSDL for remote e-voting then existing User ID and password can be used for casting vote.

Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective DPs and the Members holding Equity Shares in physical form may get their e-mail addresses registered with RTA of the Company by submitting Form ISR-(available on the website of the Company) duly filled and signed along with requisite documents to support@purvashare.com.

# MANNER OF CASTING VOTE THROUGH E-VOTING AND ATTENDING THE AGM:

i) Members will have an opportunity to cast their vote for the business as set forth in the notice through remote e-voting system as well as through e-voting during the AGM.

ii) The Login credentials for casting the votes through e-voting shall be made available to the Members

through email after successful registering of their email addresses in the manner provided above. iii) The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM.

iv) The detailed procedure for casting the votes through e-voting shall be provided in the notice. The details will also be available on the website of the Company at https://www.minidiamonds.net/ and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 38th AGM and in particular instructions for joining and attending the AGM through VC/OAVM, manner of casting votes through remote evoting and e-voting during the AGM.

For Mini Diamonds (India) Limited

Managing Director DIN: 00748451

Upendra Shah



S P CAPITAL Registered Office: "The Ruby" 5th Floor, Office No. 5 SC, South Wing on Level 8th, Senapati Bapat Marg, Dadar West,

Mumbai-400028, India CIN No.: L74140MH1983PLC-029494, Tel. No. 022 4037 2415 / 022 4037 2424, Email ID - spcapitalfin@gmail.com, Website: www.spcapital.in

#### NOTICE OF THE BOOK CLOSURE DATE FOR THE **42 ND ANNUAL GENERAL MEETING**

NOTICE is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Securities Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of S F Capital Financing Limited will be closed from Tuesday, September 23, 2025to Tuesday, September 30, 2025(both days inclusive) for the purpose of the 42nd Annual General Meeting. We request you to kindly take the same on vour records.

By order of the Board of Directors

Arun Omprakash Sonar Place : Mumbai Company Secretary & Compliance Officer Date: September 06, 2025 Membership No.: A68976

# Autoriders International Limited

CIN NO - L70120MH1985PLC037017 Regd. Off.: 4A, Vikas Centre, 104, S V Road, Santacruz (W). Mumbai. Maharashtra. 40005

Tel No. 022-66944059/ 66777394/95, Website: www.autoriders.in, Email Id: complianceofficer@autoriders.in and ho@autoriders.in

#### NOTICE NOTICE OF 40th ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 40th Annual General Meeting (AGM) of the Members of Autoride ernational Limited will be held on Monday, 29th September, 2025 at 11.00 A.M. through vide onferencing at 4A, Vikas Centre, 104, S V Road, Santacruz (W), Mumbai, Maharashtra, 400054 i

ansact the business as contained in the Notice convening the AGM.

transact the dusiness as contained in the Notice convening the Aown.

The Company has completed dispatch of the Annual Report for the financial year ended March 31, 2025 including the Notice convening the 40th AGM on September 29, 2025 through permitted mode as Physical mode by sending e-mail only to those Members whose e-mail IDs are registered with the Depository Participants (DPs) / Registrar and Share Transfer Agent (RTA) / of the Company. A copy of Notice of the AGM along with Annual Report is available on the website of the Company at <a href="http://www.autoridersrentacar.com/investors.html">http://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and on the website of NSDL at <a href="http://www.autoridersrentacar.com/investors.html">http://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and on the website of NSDL at <a href="http://www.autoridersrentacar.com/investors.html">http://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and on the website of NSDL at <a href="http://www.autoridersrentacar.com/investors.html">http://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and on the website of NSDL at <a href="https://www.autoridersrentacar.com/investors.html">https://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and on the website of NSDL at <a href="https://www.autoridersrentacar.com/investors.html">https://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and on the website of NSDL at <a href="https://www.autoridersrentacar.com/investors.html">https://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and on the website of NSDL at <a href="https://www.autoridersrentacar.com/investors.html">https://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and website of NSDL at <a href="https://www.autoridersrentacar.com/investors.html">https://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and website of NSDL at <a href="https://www.autoridersrentacar.com/investors.html">https://www.autoridersrentacar.com/investors.html</a> and website of NSDL at <a href="https://www.autoridersrentacar.com/investors.html">https://www.autoridersrentac https://www.evoting.nsdl.com. The Annual Report for the financial year ended March 31, 2025 of the Company is also available on the website of the Company and on the websites of the Stock Exchange where the equity shares of the Company are listed viz www.bseindia.com. BOOK CLOSURE

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesda September 23, 2025 till Monday, September 29, 2025 (inclusive of both days) for the purpose of AGM. OTING THROUGH FLECTRONIC MEANS

VOI ING THROUGH ELEC IT ROUTE MEANS
The Company shall be providing remote e-voting facility before the AGM, in respect of the business to be transacted during the aforesaid AGM. The process and manner of remote e-voting before the AGM have been mentioned in relevant Notes to the Notice convening the 40thAGM and also being communicated by NSDL separately to the member who have registered their e-mail address as stated above. Any persor who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may contact their respective depositories for availing e-voting facility. Please note that erson whose name is recorded in the register of member or in the register of beneficial owners maintai y depositories as on cut-off date will only be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting e time of AGM.

he Members, whose names appear in the Register of Members and in the Register of Beneficial Owner haintained by the Depositories as on the cut-off date (i.e., Monday, 22nd September, 2025), shall be nitilled to avail the facility of remote e-voting before the AGM, once vote(s) on Resolution(s) is / are cast by Member, the same cannot be changed subsequently. The remote e-voting will commence at 9:00 a.m. IST on Wednesday, 24th September, 2025 and end at 5:00 p.m. IST on Sunday 28th September, 2029

ISI on wednesday, 24th September, 2025 and end at 5:00 p.m. ISI on Sunday 2stin September, 2025 Thereafter, the module of remote e-voting before the AGM shall be disabled by NSDL. Any person, who acquires equity shares in the Company and becomes a Member after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e., 22nd September, 2025 may obtain the login User ID and password/ PIN by sending a request to NSDL at evoting@nsdl.com. However, member who are already registered with NSDL for remote e-voting can use their existing User ID and password/PIN for e-voting.

In case of any queries / grievances relating to e-voting, Members may refer to the "Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders" and "e-voting user manual for Shareholders" valued to a download section on the website of NSDL viz www.evoting.nsdl.com or may call on toll free no: 022 + 02499 7000 or Contact Mr. Amit Vishal, Assistant Vice president/ / Ms. Pallavi Mhatre, Senior Manager NSDL, Address. Autoriders International Limited

Sudha Didwania

(ACS:74443)

Company Secretary

Place: Mumbai Date: 05.09.2025



#### **GENESYS INTERNATIONAL CORPORATION LIMITED** Registered Office: 73A, SDF-III, SEEPZ, ANDHERI (EAST), MUMBAI-400 096

office: 734, 307-111, 3627-2, AND FIGH (EAST), MORE itte: www.igenesys.com; Email: investors@igenesys Telephone: 91 22 4488 4488; Fax: 91 22 2829 0603 CIN: L65990MH1983PLC029197

# NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 43<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the **43<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM)** of the Members of the Company will be held on **Tuesday, September 30, 2025 at 3:30 p.m. (IST),** through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), to ransact the business as set out in the Notice of the AGM ("Notice") for which, the Registered office of the Company i.e. 73-A, SDF III, SEEPZ, Andheri (East), Mumba 400096, Maharashtra, shall be deemed as the venue.

n accordance with the provisions of the Companies Act, 2013 (hereinafter referred to as the "Act") read with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs as the Act / lead with the goldenies issued by the Ministry of Colporate Analis (MCA) vide General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with the circulars issued earlier in this regard (collectively referred to as "MCA Circulars"), and n compliance with Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI (LODR) Regulations, 2015), the 43rd AGM is being convened through VC or QAVM, without the physical presence of the members at a common venue. Accordingly, the Notice of the AGM is being served via electronic mode to all the Members whose email address is registered with the Depository Participants (DPs) / Registrar & Transfer Agent (RTA) of the Company, i.e., Bigshare Services Private Limited, as the case may be.

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015, a letter providing a web-link and QR Code for accessing the Annual Report has been sent to Shareholders whose e-mail addresses are not registered with Company/RTA/

The electronic dispatch of the Notice along with the e-voting instructions has been completed on Friday, September 05, 2025. The Notice of the AGM inter-alia indicating the process and manner of remote e-voting and e-voting at the AGM is available on the Company's website <u>www.igenesys.com</u>, and website of Stock Exchanges i.e. BSE imited at www.bseindia.com.National Stock Exchange of India Limited at vww.nseindia.com and on website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner of registration and email addresses and casting vote through remote

Members holding shares in physical mode and who have not registered/update their KYC, email addresses and Bank details with the Company/ RTA are requested to register/update the same by making an application to the Company at <a href="mailto:investors@igenesys.com">investors@igenesys.com</a> and/or to RTA at <a href="mailto:investor@bigshareonline.com">investor@bigshareonline.com</a> along with the details such as full name (including name of the joint holder(s), if any). folio number, certificate number(s), mobile number, an image of self- attested copy of share certificate (both sides) and PAN Card (of all joint holders) in PDF or JPEG format.

i) Members holding shares in dematerialized mode are requested to register/upda their KYC, email addresses and bank details with the relevant Depositories iii) After due verification, the Company/RTA will forward your login credentials t your registered email address.

ursuant to section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has provided electronic voting facility to its members through NSDL. Members holding shares in either physical or dematerialized form as on Friday, September 19, 2025 peing the cut-off date may cast their vote through remote e-voting.

Date and Time of Commencement Tuesday, September 23, 2025 at 9.00 a.m. (IST) of remote e-voting
Date and Time of Conclusion of Monday, September 29, 2025 remote e-voting at 5.00 p.m. (IST) Friday, September 19, 2025 The Members are requested to note that remote e-Voting module shall b disabled by NSDL for voting after 5.00 p.m. (IST) on Monday, September 29, 2025

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of peneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e- voting at the AGM. Any person, who has become a member of the company after dispatch of Notice, may write to the ompany's RTA, Bigshare Services Private Limited at address Office No. S6-2 6th Floor Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai – 400093 or email at <u>investor@bigshareonline.com</u> for obtaining login ID

Members who are present in the meeting through VC / OAVM and have not cast their vote on resolutions through remote e-voting, shall be allowed to vote through e

oting system during the meeting. Vote casted through remote e-voting cannot be modified later.

The Notice of AGM along with the procedure for attending the AGM through VC and eoting will be sent to all the members by electronic mode and the same will also be vailable on the website of the Company at <u>www.igenesys.com</u> and on the website o he National Securities Depository Limited at https www.evoting.nsdl.com.

n case of any queries or issues regarding attending AGM & e-voting , members can write an email to evoting@nsdl.co.in or contact at 022 - 48867000. Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any echnical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL

ogin type	Helpdesk details
ndividual Shareholders holding	Members facing any technical issue in login can
ecurities in Demat mode with	contact CDSL helpdesk by sending a request at
DSL	helpdesk.evoting@cdslindia.com or contact
	at toll free no. 1800 22 55 33
ndividual Shareholders holding	Members facing any technical issue in login
ecurities in Demat mode with	can contact NSDL helpdesk by sending a
ISDL	request at evoting@nsdl.com or call at toll free
	20 022 4886 7000

The Company has appointed M/s DSM & Associates, Company Secretaries in Practic (M. No. F11777, C. P. No.9394) as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner. The results of voting would be declared as per the relevant Rules and will be posted on the Company's Website <a href="www.igenesys.com">www.igenesys.com</a>. For Genesys International Corporation Limit

Dated: September 05, 2025

Place: Mumbai

Kushal Jain Company Secretary & Comp

Website: www.minidiamonds.net

S.Z. LOKHANDWALA Advocate